

SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED

Regd. Office: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg,
Lower Parel (West), Mumbai 400013. **Email Id:** info.roc7412@gmail.com

Tel. No. 022 -30036565 | **Website:** www.shikharleasingandtrading.in

CIN: L51900MH1984PLC034709

Date: 30th August, 2022

To,
Corporate Relationship Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Stock Code – BSE Code No. 507952

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement for 38th Annual General Meeting.

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed newspaper advertisement with respect to 38th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, September 30, 2022, published in following newspapers:

1. Free Press Journal on August 30, 2022
2. Navshakti on August 30, 2022.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,
Yours Faithfully,
For **SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED**

VIPUL POPATLAL CHHEDA
WHOLETIME DIRECTOR
DIN: 00297838

Encl: as above

 KOTAK MAHINDRA BANK LIMITED	
Registered Office: 278KC, C-27 G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051, (MH).	
Branch Office: Admas Plaza, 4 th Flr, 166/16, CST Rd, Kolivry Village, Kunchi Kurve Nagar, Near Hotel Hare Krishna, Santacruz (E) Mumbai-400 098, (MH).	
POSSESSION NOTICE (FOR IMMovable PROPERTY) (As per Appendix IV read with Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)	
WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Kotak Mahindra Bank Limited a banking company within the meaning of the Banking Regulation Act, 1949 having its Registered Office at 278KC, C-27 G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, Maharashtra and Branch Office at : Admas Plaza, 4 th Floor, 166/16, CST Road, Kolivry Village, Kunchi Kurve Nagar, Near Hotel Hare Krishna, Santacruz (E), Mumbai-400 098, MH. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and in exercise of the powers conferred under sections 13 (2) and 13 (2) read with Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 14 th June 2022 to (1) Mr. Tarun M. Chauhan (Borrower) And (2) Mrs. Shanti Chauhan (Co-Borrower / Guarantor) & both are having Address At - Flat No. 603, 6 th Floor, Tower Rizk Compound Sherly, Opposite Spring Field Middle Area, Admas Plaza, 4 th Floor, 166/16, CST Road, Kolivry Village, Kunchi Kurve Nagar, Near Hotel Hare Krishna, Santacruz (E) Mumbai-400 098, MH. (hereinafter referred to as "Borrowers") to repay the outstanding amount of ₹ 5,14,72,294.78 (Rs. Five Crore Fourteen Lakhs Seventy Two Thousand Two Hundred and Ninety Four and Paise Seventy Nine Only) payable as on 13.06.2022 together with the outstanding amount for Loan Account No. HF38354918 & HF38354788, CRN No. 26364053, together with further interest and other charges thereon at the contractual rates upon the footing of compound interest from 14.04.2022 till the actual realization "Outstanding amount") within 60 days from the date of publication of the said Demand Notice. The aforementioned Borrower / Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred upon him / her under Section 13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 of the above said Rules on 29th August 2022 . The Borrower / Co-Borrower mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kotak Mahindra Bank Limited , having Branch Address at : Admas Plaza, 4 th Floor, 166/16, CST Road, Kolivry Village, Kunchi Kurve Nagar, Near Hotel Hare Krishna, Santacruz (E) Mumbai-400 098, MH. for an amount of ₹ 5,14,72,294.78 (Rs. Five Crore Fourteen Lakhs Seventy Two Thousand Two Hundred and Ninety Four and Paise Seventy Nine Only) as on 13.06.2022 together with further interest and other charges thereon at the contractual rates upon the footing of compound interest and submittal interest, incidental, costs and charges etc. up to 14.06.2022 till the date of full repayment and / or realization. The Borrowers Attention is invited to the Provisions of Sub Section (8) of Sec 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.	
DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY	
All That Piece & Parcel of - Flat No. 603 on 6 th Floor in the building named as Continental Tower-C on, Hsng, Society Ltd. Of our society, situated at 102B, Colaba, Opp. New Rizk Hotel, Shree Rajan Road, off Carter Road, Bandra (W), Mumbai-400051, Flat No. 603 Admeasuring 108sq. ft. (which is inclusive of the area of balconies) 388HC).	
Date : 29.08.2022	Sd/- Place : Mumbai, Maharashtra. Authorised Officer, For Kotak Mahindra Bank Ltd.

Court Room No. 14

**IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI
COMMERCIAL SUIT NO. 1141 OF 2021**

Order V Rule 20 (1- A)

Plaint Lodged on - 29.01.2021, Plaint admitted on - 09.08.2021
Summons for Settlement of issues in a Suit Relating to
Commercial Dispute under Section 6 of the Commercial Courts,
Commercial Division and Commercial Appellate Division
of High Court of India, 2015 Order V.R.1, of the Code of Civil Procedure 1908.

CANARA BANK, body corporate Constituted and functioning under the Banking Companies
(Acquisition and Transfer of Undertakings Act, 1970, having their Head Office at 112, J. C. Rd.,
Bangalore, Karnataka State and having their branch office at 167, Navyapada, Opp. Minerva
Cinema, Lamington Road, Mumbai Pincode - 400 007. **PLAINTIFFS**
Vs/
**M/s. Rehman Tours and Travels, A Proprietary Concern, Through its Proprietor Mr. Maksoudul
Rehman Shaikh Aged 34 yrs, Indian Inhabitant, At Room No. 1 and 2, 1st Floor, 113 Makba Building,
Undria Street Near JJ Hospital, Nagpada, Mumbai - 400008. DEFENDANTS**
TO,
**M/s. Rehman Tours and Travels, A Proprietary Concern, Through its Proprietor Mr. Maksoudul
Rehman Shaikh At Room No. 1 and 2, 1st Floor, 113 Makba Building, Undria Street Near JJ
Hospital, Nagpada, Mumbai - 400008.**

WHEREAS the above named Plaintiff's have/has instituted a civil suit relating to a commercial
dispute against you and you are hereby summoned to file a Written Statement within 30 days
of the service the present summons and in case you fail to file the Written Statement within the
said period of 30 days, as shall be allowed to file the Written Statement on such other day, as
may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such
costs as the court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of Service
of Summons. On expiry of one hundred and twenty days from the date of Service of summons,
you shall be deemed to have accepted the right to file the Written Statement to be taken on record -
the Plaintiff therefore prays:


(a) That this Hon'ble Court be pleased to pass a decree, directing the Defendant to pay to the Plaintiff
a sum of **Rs. 47,72,777.28 (Rupees Four Lakh Seventy two thousand Seven Hundred and
Seventy Seven and Paise Twenty Eight Only)** together with interest thereon @ 10.15 % p. a.
compounded monthly from the date of filing suit till payment or realization as per the particular of
claim being Exhibit 'F'

(b) For such further reliefs as the nature and circumstances of the case may require.

(c) For costs of the suit.

You are required to appear in this Court in person, or by a pleader duly instructed, and
able to answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by
some person able to answer all such question, on the **30th day of August 2022** at eleven
O'clock to answer the claim; and further you are hereby to produce on the said day all
documents in your possession or power upon which you base your defense or claim
for set-off or counter-claim, and where you rely on any other document whether in your
possession or power or not, as evidence in support or your defense or claim for set-off, or
Counter-claim you shall enter such documents in list or be annexed to the Written Statement.
Given under my hand & Seal of This Hon'ble Court **22nd August 2022.**

Sandhya Nanavare **Seal** **For Registrar, Bombay City Civil Court.** Sd/-
Associate for the Plaintiff
306, Maitri Tower, Louiswadi, Jeetamata Nagar, Ihane (W)-400 604.



Adani Housing Finance Private Limited

Registered Office : Shikhar, Nr. Mitakhali Circle, Navrangpura, Ahmedabad-380009, Gujarat, India
Corporate Office : One BKC, C-Wing, 1004/5, 10th Floor, Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400 051, Maharashtra, India. **CIN:** U65999GJ2017PTCC089860, **Website :** www.adanihousing.in

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTIES)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Adani Housing Finance Private Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Adani Housing Finance Private Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrower/s' attention is invited to provisions of Sub-section (8) and (9) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Loan A/C No. Old Loan A/C No.	Name of the Borrower/ Co Borrower/ Guarantor	Demand Notice date & Amount	Symbolic/ Physical Possession on
1	8020HLC01024392 BOIAHL000017988	Sanjay Kumar Rubi Devi Mandal	14-Dec-21 / Rs. 15,09,273.00/- As On Date 10-Dec-21	23-Aug-22 Physical possession

Mortgage Property address

All that the Piece and Parcel of Property Flat No. 403 Admeasuring Meters, On the 4th Floor, In The Building Known As "Shree Ganesh Residency", Boisar, Constructed On Land Admeasuring 290.81 Sq. Meters Bearing Survey No. 49 + 51, Old Survey No. 52/53/A/20, Plot No. 20, Situated At Village Kalkpada, Taluka & District Palghar which is Bounded As Under :-
East - Road, West - Gaathan Area, North - Open Plot/Road, South - Colour City Complex

For Adani Housing Finance Private Limited
Sd/-
Authorised Officer

Date: Maharashtra
 State : 30.08.2022

MAHARASHTRA FILM, STAGE & CULTURAL DEVELOPMENT CORPORATION LTD.

DADASAHEB PHALKE CHITRA NAGARI, GOREGAON (EAST), MUMBAI-400 065

E- Tender Notice


Corporation is inviting online tender for below mentioned works. All requisite information required for the submission of documents is available in the e-tendering website of Government of Maharashtra : <https://mahatenders.gov.in>

Sr. No.	E-Tender Notice No.	Name of Work	Tender Fee	Amount of EMD (Rs.) paid online	Online sale of tender form
1	10	RFP for Appointment of Architect for development & landscaping of new location near gate no. 2 in Film city, Goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30 pm
2	11	RFP Appointment of landscape architect for development & landscaping near link road maidan-I in Filmcity goregaon.	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30 pm
3	12	RFP Appointment of landscape architect for development & landscaping near Sultanat Valley in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30 pm
4	13	RFP Appointment of landscape architect for development & landscaping near temple location in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30 pm
5	14	RFP Appointment of landscape architect for development & landscaping at Link road junction in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
6	15	RFP Appointment of landscape architect for development & landscaping at helpad road junction in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
7	16	RFP Appointment of landscape architect for development & landscaping of Ghat location at helpad road in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
8	17	RFP Appointment of landscape architect for development & landscaping near administrative building car parking garden in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
9	18	RFP Appointment of landscape architect for development & landscaping in near gate no. 3 Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
10	19	RFP Appointment of landscape architect for road side development & landscaping of gate no. 2 to gate no. 3 in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
11	20	RFP Appointment of landscape architect for road side development & landscaping near khandala ghat location in Filmcity goregaon.	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
12	21	RFP Appointment of landscape architect for development & landscaping near court location in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
13	22	RFP Appointment of landscape architect for development & landscaping of village house location in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
14	23	RFP Appointment of landscape architect for development & landscaping of wooden rest house near studio no. 2 location in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30
15	24	RFP Appointment of landscape architect for development & landscaping of gate no. 3 to sultanat valley location in Filmcity goregaon	Rs. 11,200	Rs. 1,50,000	23.08.2022 to 16.09.2022 till 5.30

Note : The brief tender notice is also available in our website www.filmcitymumbai.com
If any queries regarding tender, please contact 022-28497540/524

DGIPR 2022-23/2615

Sd/-
Managing Director
MFS & CDC Ltd.



Can Fin Homes Ltd
(Specialised in PANNA)
HOME CARES & SERVICES
Transforming Dreams into Reality

First Floor, SS -42/10 & 212, Opposite Meghraj Theatre, Sector - 2, Vashi, Navi Mumbai -400 703
Email: navinmumbai@canfinhomes.com
www.canfinhomes.com
Phone:022-27820169/167 Mobile No: 7625079127
CIN : L85110KA1987PLC008699

APPENDIX -IV A
[proviso to rule 8 (6)]

Sale notice for sale of immovable properties

SALE NOTICE for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Can Fin Homes Ltd., Vashi Navi Mumbai Branch, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 04.10.2022, for recovery of **Rs. 12.20, 164/- (Rupees Twelve Lakh Twenty Thousand One Hundred Sixty Four Only)** due to Can Fin Homes Ltd. from **SRI SHYAM MARUTI WAIKAR, SRI MARUTI BAPU WAIKAR and SMT SHUBHANGI SHYAM WAIKAR**, as on 01.11.2018, together with further interest and other charges thereon. The reserve price will be **Rs. 12,00,000/- (Rupees Twelve Lakhs Only)** and the earnest money deposit will be **Rs.1,20,000/- (Rupees One Lakhs Twenty Thousand Only).**

Description of the Immovable Property

Flat No: 307, 3th floor, B wing, Shree Bhawan Apartment, Near Indira Valley, Survey Number-115/1, 115/3/3, 113/0, plot no 5B & 6, Village Vichumbe Taluka Parvel & Dist Raigad - 412026. admeasuring area about 211 sqft carpet area.

The detailed terms and conditions of the sale are provided in the official website of Can Fin Homes Ltd., (www.canfinhomes.com). Please refer to the following link <https://www.canfinhomes.com/SearchAction.aspx>

Sd/-
Authorised Officer
Can Fin Homes Ltd.

Date: 29/08/2022
Place : Mumbai Vashi

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the members of the public that, **Smt. Swarnalata Rajeshwarprasad Agarwal** alias **Smt. Suvarnalata Rajeshwarprasad Agarwal** flating her address at B/8, Nav Indralok, Barrister Nathi Pali Marg, Ghatkopar (East), Mumbai 400077 is negotiating to sell and transfer 51 fully paid-up shares of the face value of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 116 to 120 (both inclusive) represented by the Share Certificate No. 24 issued by Nav Indralok Co-Operative Housing Society Limited alongwith Flat no B/8 admeasuring **560 Square Feet** situated at **Plot no 197, Nav Indralok Co-operative Housing Society Limited, Barrister Nathi Pali Marg (90 feet road), Ghatkopar (East), Mumbai 400 077 ("said Property")** and more particularly described in the Schedule hereunder written to our clients free from all encumbrances.

She has further informed our clients that although she is occupying the said Property since 1977, and, at present, she has with her the original share certificates issued by the society, however she has lost/misplaced the original documents of title to the said Property and the same is not deposited with anyone else with intent to create mortgage/charge over the same.


All persons/entities, having or claiming to have any right, title, interest, claim, benefit, objection, demand or interest into or in respect of or against or in the Premises described in the Schedule hereunder written or any part or portion thereof, by operation of law or otherwise by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, share, acquisition, partition, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, mortgage, gift, lien, charge, encumbrance, occupation, covenant, trust, maintenance, pre-emption, inheritance, bequest, possession, agreement, lis-pendens, family arrangement, settlement, injunction, attachment, decree or order of any court of Law or Award passed by any court or authority, of whatsoever nature or otherwise howsoever are hereby required to give notice thereof, alongwith copies of all supporting documents or evidence of such claim or interest, to the undersigned at M/s. Purnanand & Co., Advocates, Fort Chambers "C", 2nd Floor, 65, Tamarind Lane, Fort, Mumbai-400 023, within 14 days from the date of publication of this notice, failing which the claim if any, shall deemed to have been waived and our clients shall complete the transaction without any reference to such claim/s.


THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

5 (Five) fully paid-up shares of the face value of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 116 to 120 (both inclusive) represented by the Share Certificate No. 24 of the Nav Indralok Co-Operative Housing Society Limited along with Flat No. B/8 admeasuring about 560 sq. ft. of carpet area on the 2nd Floor, "B" wing, of the building known as 'Nav Indralok' situated at Final Plot No. 197 of the Town Planning Scheme No. III, 90 feet road, Gardodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai – 400 077 and constructed on plot of land bearing CTS No. 195/177 of village – Ghatkopar and admeasuring 1525.20 sq. mtrs. equivalent to 1824.13 sq. yards or thereabouts in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.

Dated this 30th day of August, 2022.

For Purnanand & Co.
Partner
Advocates & Solicitors
65, Tamarind Lane, Fort Chamber "C", 2nd floor, Fort,
Mumbai 400 023.

 Engineering Department Tender Notice No. NMMC/CE/ 188 /2022-23		
Sr. No.	Name of Work	Estimated Cost (Rs.)
1	Construction of Gutter & Road from vishal hotel to NMMC toilet at MIDC area in nerul ward.	Rs.1,11,79,698/-
2	Construction of crematorium at plot no - 24, 25, 26 (5) at sector - 2 nerul	Rs. 81,35,829/-
3	Improvement to permises and painting of NMMC School no - 102 building at sector - 4 Nerul	Rs. 68,67,514/-
4	Repairing to NMMC School no - 16 at Shivajinagar in Nerul Ward	Rs. 35,44,666/-
5	Improvement to footpath from lane no -1 to lane no -8 along main road at sector - 17 nerul	Rs. 31,65,964/-

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI Order 5 Rule 20 (1- A) OF CPC FOR PAPER PUBLICATION COMMERCIAL SUIT NO. 68 OF 2021	
Plaint Lodged on - 10.09.2020, Plaintiff admitted on - 01.03.2021	
Summons for Settlement of Issues in a Suit Relating to Commercial Dispute under Section 6 of the Commercial Courts, Commercial Division and Commercial Appellate Division of High Court Act, 2015 Order V.R. (1) of the Code of Civil Procedure 1908.	
CANARA BANK , a body corporate Constituted and functioning under the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970, having its Head Office at Mumbai, Karnataka state and having one of their branch offices at 167, Navguy Niwas, Opp. Minerva Cinema, Lamington Road, Mumbai- 400 007.	
VS	
M/s. Shri. Ram Touns and Travels , A Proprietary Concern, Through its Proprietor Mr. Awadesh Jagannath Yadav, aged 36 yrs, Indian Inhabitant, 5, Dewoo Jivan Chawl, Pump House, Andheri (E), Mumbai- 400 093.	
DEFENDANTS	
To,	
M/s. Shri. Ram Touns and Travels , A Proprietary Concern, Through its Proprietor Mr. Awadesh Jagannath Yadav, at 5, Dewoo Jivan Chawl, Pump House, Andheri (E), Mumbai- 400 093.	
WHEREAS the above named Plaintiff's have/hus instituted a suit relating to a commercial dispute against you and you are hereby summoned to file a Written Statement within 30 days of the service the present summons and in case you fail to file the Written Statement within the said period of 30 days, as shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such court fee as the court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of Service of Summons. On expiry of one hundred and twenty days from the date of Service of Summons, you shall forfeit the right to file the Written Statement to be taken on record: -	
The Plaintiff therefore prays :-	
(a) That this Hon'ble Court be pleased to pass a decree, directing the Defendant to pay to the Plaintiff a sum of Rs.33,617.28 (Rupees Three Lakh Thirty Three Thousand Six Hundred and Seventeen and Paise Twenty Eight Only) together with interest thereon @ 10.30 % p. a. compounded monthly from the date of filing suit till payment or realization as per the particular of claim being Exhibit 'J'	
(b) For such other and further relief as the nature and circumstances of the case may require,	
(d) For costs of the suit.	
You are required to appear in this Court in person, or by a pleader duly instructed, and able to answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to answer all such question, on the 3rd day of September 2022 at eleven O'clock to answer the claim; and further you are hereby to produce on the said day all documents in your possession or power upon which you base your defense or claim for set-off or counter-claim, and where you rely on any other document whether in your possession or power or not, as evidence in support or your defense or claim for set-off, or Counter-claim you shall enter such documents in list to be annexed to the Written Statement. Given under my hand & Seal of This Hon'ble Court 22nd August 2022.	
	Sd/- For Registrar, Bombay City Civil Court,
Sandhya Nanavare Advocate for the Plaintiff 306, Maitri Tower, Louiswadi, Jeetamata Nagar, Thane (W)- 400 604.	

PUBLIC NOTICE

DOMSOFEVER IT MAY CONCERN

that following share certificate of **GALAXY SURFACTANTS LIMITED**
2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai 400 703, registered in
order have been lost by them.

Folio No.	Certificate Nos.	Distinctive Nos Start	Distinctive Nos End	No. of Shares
000181	2302	2854461	2854560	100
000181	2303	2854561	2854660	100
000181	2304	2854661	2854760	100
000181	2305	2854761	2854860	100
000181	43282	32901481	32901880	400

against purchasing or dealing in any way with the above referred share

respect of the said share certificate should lodge such claim with the
former Agents **Link Intime India Pvt. Ltd, 247 Park, C-101 L.B.S. Marg,**
Within 15 day of publication of this notice after which no claim will be
proceed to issue Duplicate Share Certificate.

Hema Ankolkar
Name of Legal Claimant

Home Finance Corporation Limited

Shahmuhallam Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.
CIN :- U65923MH2013PLC248741

NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the National Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002 read under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to pay the outstanding amount due on or before the date of notice(s)/date of receipt of the notice.

Wherein, the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the same shall be at their own risk. The Aspire Home Finance Corporation Ltd., for the amount and interest powers' attention is invited to provisions of Sub-section (8), of Section 13 of the Act, 2002 read with the said Rules.

Sl. No. of Demand Notice Date & Amount	Date of possession Taken	Description of the Property/ies mortgaged
4-05-2019 for Rs. 105589/-	25-08-2022	Flat No-101 1st Floor Bhushan Arcade H.No 480 614 865 Sec.No.13 Kharghar Navi Mumbai Nr Apna Bazar - 410210 Maharashtra

Sd/-
Authorized Officer,
(Aspire Home Finance Corporation Ltd.)

POSSESSION NOTICE

Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor,
1 Plot No-B3, WFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane,
shtra- 400604

Subject: In the matter of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of
Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under
Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon
to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of
the notice.

Whereas, the amount is hereby given to the borrower and the public in general that
possession of the property described herein below in exercise of powers
conferred under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-
particular and the public in general is hereby cautioned not to deal with the
property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
Plot No. L- 67 & L-66 Ground Floor, Under LIC Scheme in 84 Colony/Ward No.14, Mhada near Railway Crossing At Kalmeshwar at MIDC Police Station Land Bearing Khalsa No. - 833, to 838, 839/8, 840, 843 to 847, 850 and Mouza Kalmeshwar situated within limits Council Kalmeshwar Tehsil Kalmeshwar & Dist- aharashtra Nagpur- 440013/ August 24, 2022	April 19, 2022/ Rs. 25,33,725.00/-	Nagpur
Plot No. L- 67 & L-66 Ground Floor, Under LIC Scheme in 84 Colony/Ward No.14, Mhada near Railway Crossing At Kalmeshwar at MIDC hind Police Station Land Bearing Khalsa No. - 833, to 838, 839/8, 840, 843 to 847, 850 and Mouza Kalmeshwar situated within limits Council Kalmeshwar Tehsil Kalmeshwar & Dist - aharashtra Nagpur - 440013/ August 24, 2022	May 06, 2022/ Rs. 11,74,016.74/-	Nagpur

Whereas, the amount mentioned in the notice is hereby given to the borrower and the public, else the
expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the
Security Interest (Enforcement) Rules 2002.

**Authorized Officer
ICICI Bank Limited**

PUBLIC NOTICE

Take notice that our client Neeshiv/National Properties Proprietor Mr. Sanjay Jumanji has instructed us to verify his title and give the title certificate in respect of all that piece or parcel of Land admeasuring 274.36 sq. yards. i.e. 229/40 sq. mtrs bearing Plot No. 90/A with the building bearing Municipal No. Mw-1953 (10-AB) standing thereon which property bares CTS Nos. 251 and 251/1 to 2 of Village Chembur more particularly described in Schedule I and in respect of All that piece or parcel of Land admeasuring 249.70 sq. mtrs or thereabouts as per P.R. Card, bearing Plot No. 90B, with the building standing thereon, bearing CTS No. 250 situated at Sindhli Immigrants Cooperative Housing Society Ltd Village Chembur which are situated lying and being at Sindhli Society Road No. 1 Chembur in Greater Bombay in the Registration Sub District and District of Bombay Suburban within the limits of Mumbai Municipal Corporation and delineated on the plan thereof and more particularly described in the Schedule-II written hereunder.

Any person or persons having any objections in respect of the said properties and/or have any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritance, heirship, or by way of deposit of title deeds, intimation of mortgage, lease, leave and license multiple sale, or lien charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the income tax authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents, to the undersigned at **11/84, 2nd floor, Janmahabhoi Marg, Above Cafe Bazar Restaurant, Fort, Mumbai 400 001**, within Fifteen days from the date of the publication hereof, failing which all such claims and/or objections, if any, will be considered as waived and abandoned.

SCHEDULE I

Property comprising of all that piece or parcel of Land admeasuring 274.36 sq. yards. i.e. 229.40 sq.mtrs bearing Plot No. 90/A with the building bearing Municipal No. Mw-1953 (10-AB) standing thereon which property bares CTS Nos. 251 and 251/1 to 2 of Village Chembur and which is situate lying and being at Sindhli Society Road No. 1 Chembur in Greater Bombay in the Registration Sub District and District of Bombay Suburban within the limits of Mumbai Municipal Corporation and delineated on the plan thereof and thereon shown in red coloured boundary line and bounded as follows :

On or towards the North	By CTS No. 250
On or towards the South	By CTS No. 254
On or towards the East	By Road
On or towards the West	

SCHEDULE II

Property comprising of all that piece or parcel of Land admeasuring 249.70 sq.mtrs or thereabouts as per P.R. Card, bearing Plot No. 90B, with the building standing thereon, bearing CTS No. 250 situated at Sindhli Immigrants Cooperative Housing Society Ltd Chembur Mumbai 400071 in the Greater Mumbai in the Registration District and Sub District of Mumbai Suburban within the limits of Mumbai Municipal Corporation and delineated on the plan thereof and thereon shown in red coloured boundary line and bounded as follows :

On or towards the North	Plot No. 89
On or towards the South	Plot No. 91
On or towards the East	Plot No. 87
On or towards the West	MCGM Road

M/S. Sunil & Co.
Advocates & Solicitors.

Date: 30.08.2022

SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED

Regd. Office: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. | Email ID: info.c7412@gmail.com
Tel. No. 022 -30036656 Website: www.shikharleasingandtrading.in
CIN: L51900MH1984PLC034709

NOTICE REGARDING 38TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E- VOTING

1. Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of Members of Shikhar Leasing and Trading Limited will be held on Friday, 30th September 2022, at 03:00 P.M. IST at the registered office of the Company situated at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 to transact business as contained in the notice of the 38th AGM.

2. In compliance with above mentioned Circulars, the electronic copies of the Notice of 38th AGM and the Annual Report for the financial year 2021-22 is being sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 38th AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be made available on the company's website i.e. www.shikharleasingandtrading.in, and can be accessed on the website of the Stock Exchange in BSE Limited (www.bseindia.com).

3. Manner of registering email addresses for those Members whose email addresses are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in this Notice:

-Members holding shares in physical form are requested to consider converting their holdings to dematerialized form. Members can connect with the Company at info.c7412@gmail.com or Company's Registrars and Transfer Agents, M/s. Purva Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com for assistance in this regard.

-Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DP's in case the shares are held by them in electronic form and with M/s. Purva Sharegistry (India) Private Limited in case the shares are held by them in physical form.

4. Manner of casting vote through Remote e-voting (electronically):

-Members will have the facility to cast their vote on the businesses set forth in the Notice of AGM through remote e-voting system. The Company has entered into an arrangement with NSDL for facilitating remote e-voting for AGM.


-Detailed procedure for casting the vote through remote e-voting during e-voting period and during the AGM shall be provided in the Notice of the AGM, which shall also be made available on the website of the Company.

-Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of September 23, 2022, may cast their vote electronically. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for Issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means.

5. The Registrar of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from September 24, 2022 to September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

BY ORDER OF THE BOARD
For Shikhar Leasing And Trading Limited
Sd/-
Vipul Popatlal Chheda
Wholetime Director

Date: 29-08-2022
Place: Mumbai

 logistics ltd. <small>Regularity Reliance</small>	Allcargo Logistics Limited (CIN: L63010MH2004PLC073508) Regd. Office: 6 th Floor, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai- 400098 Phone : +91 22 66798100 Website : www.allcargologistics.com Email: investor.relations@allcargologistics.com	
	NOTICE	
	<p>Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Tuesday, September 20, 2022 at 02:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at the AGM venue, pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015) (the "Listing Regulations") read with the circular dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular") and the circular dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), to transact the businesses, as set out in the Notice of the AGM dated August 10, 2022. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company i.e. 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai-400098.</p> <p>In compliance with the MCA Circular and the SEBI Circular, the electronic copies of the Notice of the AGM along with the link of the Annual Report of the Company for the FY2021-22 has been sent only by electronic mode to all the Members whose e-mail addresses were registered with the Company or Depository Participant(s) or Registrar & Share Transfer Agent ("RTA") , on Monday, August 29, 2022. The Notice of the AGM and the Annual Report of the Company for the FY2021-22 is also available on the website of the Company www.allcargologistics.com, on the website of National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com and also on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.</p> <p>Pursuant to the provisions of Section 108 of the Act as amended from time to time read with Rules framed thereunder, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard-2 on General Meetings, any person holding shares either in physical or in dematerialized form as on Tuesday, September 13, 2022 ("Cut-Off Date") are provided with the facility to exercise their right to vote on all Resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting systems either by (a) remote e-voting or (b) e-voting during the AGM, provided by NSDL and the business may be transacted through such e-voting.</p> <p>A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.</p> <p>The remote e-voting period begins at 09:00 a.m. (IST) on Friday, September 16, 2022 and ends at 05.00 p.m. (IST) on Tuesday, September 19, 2022. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by NSDL and Members shall not be allowed to vote through remote e-voting thereafter.</p> <p>The Members attending the AGM, who have not exercised their vote by remote e-voting, would be able to exercise their voting right at the AGM by logging into the e-voting portal of NSDL. The Members who have exercised their vote through remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to vote again at the AGM. Once the vote on the Resolution has been exercised and confirmed, the Member shall not be allowed to modify it subsequently.</p> <p>Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-Off Date may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.</p> <p>The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for remote e-voting. The e-voting module on the day of the AGM shall be disabled by NSDL for voting 30 minutes after the conclusion of the Meeting.</p> <p>Only those Members/Shareholders, who will be present at the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote on such Resolution(s) through e-voting system during the AGM at the end of discussion on the Resolutions on which voting is to be held, upon announcement by the Chairman.</p> <p>In case of queries regarding e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or write an e-mail to evoting@nsdl.co.in or in contact Mr Amit Vishal/ Ms Pallavi Mhatre at 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamla Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400013 or toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30.</p> <p>In compliance with the abovementioned MCA Circular and SEBI Circular and in support of the Company's green initiative, Members who have not registered their e-mail address and all Members holding shares in physical and dematerialized form are requested to register/update their records viz. e-mail address, PAN, Bank Account details, registered Mobile No. with corresponding documents as provided in the Notice of the AGM.</p>	
	For Allcargo Logistics Limited Sd/- Devandan Moljira Company Secretary & Compliance Officer	
Date : August 29, 2022 Place : Mumbai		

